

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींबाबत सादर अहवालातील शिफारशींवर करावयाच्या सर्व वैधानिक कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-१०/२०१८/प्र.क्र.१३०/मावक  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक: २२ नोव्हेंबर, २०१८

**शासन निर्णय:-**

मराठा आरक्षणाबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांना याचिका क्र.३१५१/२०१४ व इतर संलग्न याचिकांमध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणा बाबतची संपूर्ण माहिती शपथपत्रान्वये सादर करण्यात आली होती. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.०४ मे, २०१७ च्या आदेशामध्ये सादर संग्रहित माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याबाबत राज्य शासनाने स्वतःच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार सादर संग्रहित माहिती व इतर अहवाल तपासणी करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात आले होते. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल दि.१५ नोव्हेंबर, २०१८ रोजी शासनास प्राप्त झाला आहे. सादर अहवालात करण्यात आलेल्या शिफारशी दि.१८ नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाने सादर अहवालाच्या खंड-३ मधील अंतिम शिफारशी पूर्णतः स्वीकारून यापुढील सर्व वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मान्यता दिली. त्यानुसार खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे:-

१.	<b>श्री.चंद्रकांतदादा पाटील</b> मा.मंत्री, महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून)	अध्यक्ष
२.	<b>श्री.विनोद तावडे</b> मा.मंत्री, (शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ)	सदस्य
३.	<b>श्री.एकनाथ शिंदे</b> मा.मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)	सदस्य
४.	<b>श्री.सुभाष देशमुख,</b> मा.मंत्री (सहकार, पणन व वस्त्रोद्योग)	सदस्य
५.	<b>श्री.राम शिंदे</b> मा.मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, जलसंधारण, राजशिष्टाचार)	सदस्य
६.	<b>श्री.चंद्रशेखर बावनकुळे</b> मा.मंत्री, (उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क)	सदस्य
७.	<b>श्री.विष्णु सवरा</b> मा.मंत्री (आदिवासी विकास)	सदस्य
८.	<b>सचिव, (सा.वि.स), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय</b>	सदस्य सचिव

मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय अंतिम असेल व अशा निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक ती वैधानिक कार्यवाही करण्यात यावी. त्याबाबतीतील प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता असणार नाही.

मंत्रिमंडळ उप समितीस आवश्यकतेनुसार विचार विनिमयासाठी तज्ञ, विधिज्ञ व संबंधित अधिकारी इत्यादींना आमंत्रित करण्याचे अधिकार असतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८११२२१७२२५०२८२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि.रा.डिंगळे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. मंत्री, महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम (सा. उ. वगळून) यांचे खाजगी सचिव
४. मा. मंत्री, (शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य,
५. अल्पसंख्यांक विकास व वक्फ) यांचे खाजगी सचिव
६. मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव
७. मा. मंत्री (सहकार, पणन व वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव
८. मा. मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण, जलसंधारण, राजशिष्टाचार) यांचे खाजगी सचिव
९. मा. मंत्री (उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क) यांचे खाजगी सचिव
१०. मा. मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
११. मा. मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) यांचे खाजगी सचिव यांना माहितीस्तव
१२. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
१३. सर्व मंत्रालयीन विभागाचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
१४. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
१५. निवडनस्ती, का. मावक